

सन २०१७ करिता विविध कृषि पुरस्कार
प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय, क्रमांक: पुरस्कार-२९१९/प्र.क्र.७०/४-अ
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक : २० सप्टेंबर, २०१९

वाचा :-

- १) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र.कृभुपु-२०१२/प्र.क्र.१३४/११-अ, दि.६.९.२०१४
- २) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र.कृभुपु-२०१३/प्र.क्र.१७८/११-अ, दि.६.९.२०१४
- ३) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र.कृभुपु-२०१५/प्र.क्र.१२८/११-अ, दि.२९.६.२०१७

प्रस्तावना :-

राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा इत्यादी कृषि पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यास अनुसरुन सन २०१७ करिता विविध कृषि पुरस्कार प्रदान करुन शेतकरी / संस्था यांचा सन्मान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

सन २०१७ करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थींची नावे निश्चित करण्याकरिता मा.मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन २०१७ करिताच्या पुरस्कारांकरिता खालील व्यक्ती/संस्था यांची नावे निश्चित करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे :

क्र	व्यक्तीचे/संस्थेचे नाव	पत्ता
१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०१७		
१	श्री. विश्वंभर सोपान बाबर,	मु.पो म्हसवड, ता.माण जि.सातारा
२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१७		
१	श्री. शिवराम गोविंद गोगटे,	मु.पो पालकरवाडी, ता.वेगुर्ला, जि. सिधुंदुर्ग
२	श्री. समाधान दयाराम पाटील,	मु. उमरे, पो.धुळपिप्री ता. एंरडोल जि जळगाव
३	श्री. रामचंद्र बाजीराव नागवडे,	मु.पो.बाभूळसर (बु.), ता.शिरूर, जि.पुणे.
४	श्री. कुबेर महादेव रेडे,	मु.पो-महाळुंग ता.माळशिरस, जि सोलापुर
५	श्री. सुरेश ज्ञानदेव चव्हाण,	मु.पो.हातनुर ता.तासगाव, जि सांगली
६	श्री. सुरेश नाभिराज मगदुम,	मु.पो क सागाव (मगदुम मळा) ता.कागल, जि कोल्हापुर
७	श्री. रावसाहेब नागोराव ढगे,	मु.पो-शिरसवाडी, ता.जि जालना
८	श्री. देवानंद भानुदासजी चौधरी,	मु.पो- आमगांव (दि) ता.जि भंडारा
३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०१७		
१	सौ.मंदाकिनी रविंद्रनाथ मोरडे,	मु.पो खिलारवाडी (सावरगाव) ता-जुन्नर, जि पुणे
२	सौ. राहीबाई सोमा पोपेरे,	मु.पो.कोंभाळणे, ता. अकोले, जि.अहमदनगर
३	सौ.सविता जिवनराव येळणे,	मु.कान्हापुर पो.सुकळी (स्टे) ता.जि वर्धा
४) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०१७		
१	श्री. मोहन श्रीपती पाटील,	मु.बसरेवाडी, पो.मिणचे खु. ता.भुदरगड, जि कोल्हापुर
२	श्री. दिनकर विठ्ठलराव पाटील,	मु.लातूर रोड, पो.मोहनाळ. ता.चाकूर, जि लातूर
३	श्री निलेश पुनमचंद सोमाणी,	मु.पो धनज, बु ता. कारंजा जि वाशिम
५) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) २०१७		
१	श्री.मंगेश दत्तात्रय सावंत,	मु.सोलनपाडा (जामरुंग) पो.आंबिवली, ता.कर्जत जि रायगड
२	श्री.हरिश्चंद्र धोंडु शिगवण,	मु.कुंभवे, पो साखळोली, ता दापोली, जि रत्नागिरी,
३	श्री.सचिन अनंत चुरी,	मु.पो-माहिम ता.जि पालघर
४	श्री.कृष्णा धर्मा भामरे,	मु.पो-पिंगळवाडे ता.बागलाण, जि.-नाशिक
५	श्री.रघुनाथ पंढरीनाथ आव्हाड,	मु.पो-शिवाजीनगर ता.सिन्नर, जि नाशिक,

६	श्री.समीर मोहनराव डोंबे,	मु.पो- खोर ता.दौंड, जि पुणे
७	श्री.नितीन चंद्रकांत गायकवाड,	मु.पो-चांदखेड, ता मावळ जि पुणे
८	श्री.सुरेश आप्पासो कबाडे,	मु.पो कारंदवाडी ता-वाळवा जि-सांगली
९	श्री.कुंडलिक विष्णू पाटील,	मु.चाफोडी पो-सावर्डे दुमाला, ता-करवीर जि कोल्हापुर,
१०	श्री.अमोल आनंदराव लकेसर,	मु.पो-दुधारी ता-वाळवा जि सांगली
११	श्री.अभिमान शाहूराव आवचर,	मु.पो-वडवाडी, बोरखेड,ता.जि बीड
१२	श्री.प्रल्हाद शिवाजीराव गवारे,	मु.पो-चिंचवडगाव, ता.वडवणी जि बीड
१३	श्री.पंजाबराव वसंतराव हारे,	मु.पो-जवळगाव,आंबाजोगाई, ता.जि बीड
१४	श्री.ओमकार माणिकराव मसकल्ले,	मु.पो-महादेववाडी (दवणहिप्परगा) ता.देवणी जि.-लातूर
१५	श्री. मुरलीधर गोविंदराव नागटिळक,	मु.पो-मुरुड ता. जि.-लातूर
१६	श्री.बाळकृष्ण वासुदेव पाटील,	मु-कंडारी,पो-खैरा,ता-नांदुरा,जि-बुलढाणा
१७	श्री.विठोबा तुकाराम दंडाले,	मु.पो -खल्याळगव्हाण,ता-देऊळगाव राजा, जि-बुलढाणा
१८	श्री.नरेश सदाशिव काळपांडे,	मु.पो-महाबळा ता. सेलू जि वर्धा
१९	श्री.चंदुलाल जगन्नाथ राऊत,	मु.पो.मिरेगाव व्हाया पोहरा, ता लाखनी जि भंडारा
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) २०१७		
१	श्री.सुनिल महादु कामडी,	मु.कामडीपाडा, पो-डेगांचीमेंट, ता. जव्हार, जि पालघर
२	श्री.दिपक नामदेव घिगे,	मु.दुधनोली, पो-मिल्हे, ता-मुरबाड, जि ठाणे
३	श्री.सुरेश अर्जुन गावीत,	मु.पो.करंजी, बु. ता.नवापूर, जि. नंदुरबार
४	श्री.पुंजु चिंधा भोये,	मु.पो.अजेपुर बु. ता.जि. नंदुरबार
५	श्री.बाळू शंकर बेंडारी,	मु.पो.पोखरी ता.आंबेगाव, जि पुणे
६	श्री.सखाराम बाळू वनघरे,	मु.भिवेगाव, पो-भोरगिरी ता.खेड जि पुणे
६) उद्यान पंडित पुरस्कार २०१७		
१	श्री.संतोष अमृता दिनकर,	मु,पो.अस्नोली ता.शहापुर जि ठाणे
२	श्री. रविंद्र माधवराव महाजन,	प्लॉट नं-२५,गोविंद कॉलनी, जामनेर जि.-जळगाव.

३	श्री. दिपक विनायक जगताप,	मु.पो.निंबुत (जगताप वस्ती), ता. बारामती, जि.पुणे	
४	श्री. मारुती केरु पावशे,	जाखिनवाडी, पो.नांदलापूर ता.कराड, सातारा	
५	श्री. राजेश लक्ष्मणराव इंगळे,	मु. माटेगाव, पो. कसाबखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद	
६	सौ.प्रभावती रेवणसिध्द लामतुरे,	मु.पो.-तेर, ता.जि-उस्मानाबाद	
७	श्री.उध्दव गुलाबराव फुटाणे,	मु.पो. तिवसा घाट, ता.वरुड, जि अमरावती	
८	सौ.चंद्रकलाबाई रेवाराम चक्रवर्ती,	मु.पो.बच्छेरा, ता-पारशिवणी जि-नागपूर	
९	श्री.साधुराम शंकरजी पाटील,	मु.पो.मोथा,ता.चिखलदरा,जि. अमरावती	
७) पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार सन २०१७			
१	श्री.कांतीलाल गजानन पवार,	विभागीय सहाय्यक सांख्यिक, विभागीय कृषि सहसंचालक, पुणे विभाग, पुणे,	
२	श्री.संजय कोंडाजी फल्ले,	कृषि पर्यवेक्षक, उपविभागीय, कृषि अधिकारी, राजगुरुनगर, ता.खेड, जि पुणे	
८) कृषिभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०१७			
१	गोवर्धन इको व्हिलेज ट्रस्ट , अध्यक्ष- श्री. संजय हेरंब नाईक	मौजे गालतरे, ता. वाडा, जि. पालघर.शहापुर जि ठाणे	
२	श्री. बुधाजी बाबु बंगाल,	मु.माणगाव,पो-बळेगाव ता. मुरबाड, जि. ठाणे	
३	श्री. एकनाथ लक्ष्मण कराळे,	मु.पो. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे	
४	श्री विक्रम सदाशिव कदम,	मु.पो.मालगाव,ता. व.जि. सातारा	
५	श्री. ओमकारनाथ आनंदराव शिंदे,	मु.सनपुरी, पो. नांदखेडा, ता.व जि. परभणी	
६	श्री.प्रभाकर विठ्ठल ठाकरे,	मु.पो शिवणी, ता. जि. यवतमाळ	
७	सौ. शोभा झिबल गायधने,	मु. खैरगाव,पोस्ट वायगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा	
९) राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप भात सन २०१७ सर्वसाधारण गट		गुणानुक्रम	
१	श्री.धोंडीराम खानगोंडा कतगर,	मु.पो.सुळकूड,ता.कागल,जि.कोल्हापूर	प्रथम
२	श्री.अशोक गणपती देसाई,	मु.पो.शेळोली,ता.भुदरगड, जि.कोल्हापूर	द्वितीय

३	श्री. कृष्णात महादेव जरग,	मु.पो.म्हसवे, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर	तृतीय
राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप सोयाबीन सन २०१७ सर्वसाधारण गट			गुणानुक्रम
१	श्री. संतोष बापुसो शेळके,	मु.पो.आळते, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर	प्रथम
२	श्री. प्रमाद कल्लापा चौगुले,	मु.पो.गडमुडशिंगी, ता.करवीर, जि.कोल्हापूर	द्वितीय
३	श्री. मधुकर अण्णापा तेलवेकर,	मु.पो.पिंपळगाव, ता.कागल, जि.कोल्हापूर	तृतीय

२. विविध कृषि पुरस्काराकरिता निवड करण्यात आलेल्या व्यक्ती/संस्था यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांचेवर सोपविण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०९२११७३०१९३५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ.किरण पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मा.मुख्यमंत्री यांचे सचिवालय, मंत्रालय, मुंबई-३२ (दोन प्रती)
३. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
५. मा.मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
६. मा.मंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
७. मा.मंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
८. मा.राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
९. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
१०. मा.राज्यमंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
११. मा.राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

१२. मा.मंत्री/मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
१३. सचिव (कृषि), यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२
१५. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (५ प्रती)
१६. कृषि संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१७. सह सचिव (फलोत्पादन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१८. उप सचिव (का.४-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१९. विभागीय कृषि सह संचालक, कोकण विभाग, ठाणे
२०. महालेखापाल-महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर
२१. कक्ष अधिकारी (का.१७-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२२. निवड नस्ती (कर्यासन ४-अ)